ALKEM

ALKEM LABORATORIES LTD.

Regd. Office: ALKEM HOUSE, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013, Maharashtra, India.

Phone: +91-22-3982 9999
 Fax: 022-2495 2955

Email: contact@alkem.com
 Website: www.alkemlabs.com

CIN: L00305MH1973PLC174201

08th September, 2023

To.

The Corporate Relationship Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.
Scrip Code: 539523

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza,
Bandra Kurla Complex,
Bandra East,
Mumbai 400 051.
Scrip Symbol: ALKEM

<u>Sub: Newspaper Advertisement- Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations").</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 read alongwith Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), please find enclosed herewith a copy of advertisement published in today's newspapers viz. Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) regarding Postal Ballot Notice and E-Voting information.

The same is also available on the website of the Company at www.alkemlabs.com.

Kindly take the same on record.

Thanking you

Sincerely,

For Alkem Laboratories Limited

Manish Narang President Legal, Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

INSILCO LIMITED

Particulars

(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or

(Loss) for the period before tax (after Exceptional and/

(Loss) for the period after tax (after Exceptional and/o

Total Comprehensive (Loss) for the period [Comprisin (Loss) for the period (after tax) and Other

in the Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing

Total income from operations (net)

Extraordinary items#)

Paid up Equity Share Capital

and discontinued operations)

(A State Government Company)
Regd. Off. #12-464/5/1, River Oaks Apartment, CSR Kalyana Mandapam
Road, Tadepalli, Guntur District, Pin: 522501. Tel: 08645-797162/797163
E-Mail: gm@nredcap.in, pdse@nredcap.in, Website: www.nredcap.in
Ref: NREDCAP/SE/GCRT/42-297/2023-24 Dated: 08-09-2023

NOTICE INVITING TENDER

Commissioning, Operation and Maintenance for a period of 10 Years of 300KWp

Capacity Grid Connected Solar Rooftop Power Plant at Sri Boyakonda

Gangamma Devasthanam, Diguvapalle (V), Chowdepalle (M), Chittoor District

in the state of Andhra Pradesh. Please visit website: https://tender.

apeprocurement.gov.in and NREDCAP website www.nredcap.in for tender

Regd. Office - 4 - 5, UPSIDC Industrial Estate, Bhartiagram, Gajraula, Distt. Amroha, U.P.-244223 Phone: 09837923893, Fax: (05924) 252348, Email id: insilco2@gmail.com, Website: www.insilcoindia.c

ent of Un-audited Financial Results for the Quarter/Three n

Sd/- VC & Managing Director

to date

31.03.2023

-809

-5.444

-1.29

Liquidator of Insilco Limited [Registration no. IBBI/IPA-001 IP-P-02564/ 2021-2022/13955]

30.06.2023

-137

For and on behalf of Board of Directors of Insilco Limited

Ended

0.06.202

6,272

letails and the tender document will be uploaded on 08-09-2023.

FORM NO. CAA. 2 [Pursuant to Section 230(3) and Rule 6 and 7]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, **CHENNAI BENCH, CHENNAI** COMPANY APPLICATION NO. CA (CAA)/ 34 (CHE)/ 2023 r/w IA (CA)/ 135 (CHE) 2023 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 240 AND OTHER APPLICABLE

PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 2013

In the matter of Scheme of Amalgamation of amongst Jangi Windfarm

Development Private Limited, Malgatti Windpower Private Limited, Chitradurga

Windpower Private Limited, B.B Hills Windfarm Development Private Limited.

NEGM Infrastructure Development Private Limited and Bellary Windpower

Private Limited and Vestas Wind Technology India Private Limited and their

Respective Shareholders and Creditors

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF

THE MEETING OF UNSECURED CREDITORS

Notice is hereby given that by Orders dated 25.08.2023 r/w 01.09.2023, the Chennai

Bench of the National Company Law Tribunal has directed a meeting to be held of

Creditors of the above said Company for the purpose of considering, and if thought fit,

approving with or without modification, the Scheme of Amalgamation proposed to be

made by Jangi Windfarm Development Private Limited (Transferor Company-1),

Malgatti Windpower Private Limited (Transferor Company-2), Chitradurga

Windpower Private Limited (Transferor Company-3), B.B.Hills Windfarm

Development Private Limited (Transferor Company-4), NEGM Infrastructure

Development Private Limited, (Transferor Company-5) and Bellary Windpower

In pursuance of the said Orders and as directed therein further notice is hereby given that

Copies of the said Scheme of Amalgamation, and of the statement under Section 230

can be obtained free of charge at the Registered office of the Company or at Old No. 285,

New No. 173, TECCI Park, Block B, 5th Floor, Rajiv Gandhi Salai, Old Mahabalipuran Road, Sholinganallur, Chennai – 600119, Tamil Nadu of the Company or at the Office of

its Authorized Representative Shri. A.M.ILANGO, Counsel for Applicant, Suite No. 103,

First Floor, Kaveri Complex, 96/104, Nungambakkam High Road, Nungambakkam, Chennai - 600 034, Tamil Nadu. Persons entitled to attend and vote at the meeting, may

vote in person or by proxy, provided that all proxies in the prescribed form are deposited

New No. 173, TECCI Park, Block B, 5th Floor, Rajiv Gandhi Salai, Old Mahabalipuram Road, Sholinganallur, Chennai – 600119, Tamil Nadu of the Company.

The Tribunal has appointed Mrs. R. Sucharitha, Advocate as Chairperson of the said

Creditors meetings. The above mentioned amalgamation, if approved by the meetings

NOTICE OF THE 31ST ANNUAL GENERAL MEETING

ELECTRONIC VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 31st Annual General Meeting ("AGM") of the members of HPL Electric & Power Limited (the "Company") will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on Saturday, the 30" September, 2023 at 11:00 AM (IST) in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made there under and the

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA General Circulars No. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th

April, 2020, 20/2020 dated 5" May, 2020, 02/2021 dated 13" January, 2021, 21/2021 dated 14" December, 2021, 02/2022 dated 5th May, 2022 and 10/2022 and 11/2022

dated 28" December, 2022 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/19 dated 12th May, 2020 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15" January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/POD 2/P/CIR

/2023/4 dated 5th January, 2023 (Collectively called "relevant circulars"), to transact

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM alongwith the Annual Report for the Financial year ended $31^{\rm st}$ March, 2023 have been sent on

registered with the Company/ RTA/ Depository Participant(s). The aforesaid documents will also be available on the Company's website at www.hplindia.com

and on the website of the Stock Exchanges (NSE and BSE) and KFin Technologies

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read

with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014 as

amended alongwith relevant circulars, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standard 2 on

General Meetings issued by ICSI, shareholders will have an opportunity to cast their

vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the

AGM through the electronic voting system. The Company has engaged the services

of KFin for providing its members the facility for casting their votes through the remote e-voting platform and for participating in the 31st AGM through VC/OAVM along with e-voting during the AGM. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The manner of voting remotely or during the AGM for

companies Act, 2015. The mannier of voting femolery of utiling the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions for attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM.

Mr. Deepak Kukreja and Mrs. Monika Kohli, Partners, DMK Associates, Company

Secretaries are appointed as the Scrutinizer and Alternate Scrutinizer respectively to scrutinize the Remote e-voting process and e-voting at the AGM in a fair and

1. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-

The remote e-voting period shall commence on 27th September, 2023 from 9.00

AM (IST) and end on 29th September, 2023 at 5.00 PM (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time.

Any person who acquires the shares of the Company and becomes member of

the Company after sending of the Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. 23st September, 2023, may obtain the Login ID/User ID and

password by following the instructions for remote e-voting as mentioned in the Notice available both on the website of the Company www.hplindia.com and on

The members, who have cast their vote by remote e-voting may participate in the meeting but shall not be allowed to vote again at the AGM. Vote once cast cannot

The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding in the paid-up equity share capital of the Company as on 23rd September, 2023.

6. The facility for e-voting shall be made available at the AGM to the members who

. A person, whose name is recorded in the Register of members or in the Register of Beneficial Owners as maintained by the Depositories as on the cut-off date

shall only be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM.

8. In case of any grievance/query connected with remote e-voting/e-voting, please refer the Help & Frequently Asked Questions (FAQs) available at

a.) Members holding shares in physical mode who have not registered/ updated their email addresses with the Company, are requested to register/ update the same by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx or by writing to the Company / RTA with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at hplcs@hplindia.com or to KFin Technologies Ltd. at <a href="mailto:emailto:

b.) Members holding shares in dematerialized mode, who have not registered/

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule

10 of Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain

closed from 24th September. 2023 to 30th September, 2023 (both days inclusive)

The voting results of the AGM along with the Consolidated Scrutinizer's Report will

be declared as per the statutory timelines and will also be posted on the websites of the Company i.e., www.hplindia.com, stock exchanges i.e., www.beindia.com and www.nseindia.com and on KFin's website at https://evoting.kfintech.com.

By order of the Board

for the purpose of the ensuing AGM and payment of Dividend, if declared at the meeting.

updated their email addresses with their Depository Participants, are requested

to register/ update their email addresses with the Depository Participants with

have not cast their vote through remote e-voting and are present in the AGM.

September, 2023 to all the members of the Company whose email addresses are

the business set out in the Notice dated 9th August, 2023, calling the e-AGM.

Ltd. ("KFin") at https://evoting.kfintech.com.

All the members are informed that:

be changed subsequently.

https://evoting.kfintech.com or contact:

Address – Kfin Technologies Limited, Selenium, Tower B,

Manner of registering / updating email addresses:

whom they maintain their demat accounts.

Plot No. 31 & 32, Financial District, Gachibowli, Hyderabad - 500 032

Name – Mr. Ganesh Patro Designation – Senior Manager

Toll Free No. 1800-345-4001

Website: www.kfintech.com

E-mail:einward.ris@kfintech.com

voting at the AGM is 23rd September, 2023.

KFin website at the "https://evoting.kfintech.com"

HPL ELECTRIC & POWER LIMITED

at the Registered Office of the Company at not later than 48 hours before the meeting. Forms of the Proxy can be had at the Registered office of the Company or at Old No. 285,

the meeting of the Creditors of the said Company will be held as given below:

...the Applicant Company / Transferee Company

Old No. 285, New No. 173, TECCI Park,

Block B, 5th Floor, Rajiv Gandhi Salai,

Old Mahabalipuram Road, Sholinganallu

Chennai - 600119, Tamil Nadu.

Sd/-

Mrs. R. Sucharitha

M/s. Vestas Wind Technology India Private Limited,

Represented by Govindaraj Kolappan, Wholetime Director

Private Limited (Transferor Company-6) with the said Company

Date and Time

at 10.00 AM

13th October, 2023

will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Dated this 7th day of September, 2023

No. 298. Old Mahabalipuram Road

Nature of

Meeting

Unsecured Trade

Creditors

Unsecured Loan

Excess liquidity continues ahead of RBI's I-CRR review

Mumbai, 7 September

anks continue to park their excess liquidity with the Reserve Bank of India (RBI), indicating that the banking system is flush with funds, ahead of the central bank's review whether to continue with the additional cash reserve ratio mandate that came into effect from August 12.

To suck out the excess liquidity, the RBI will conduct a 14-day variable rate reverse repo auction (VRRR) of ₹50,000 crore on Friday.


During the August review of the monetary policy, the RBI mandated all scheduled banks to maintain an incremental cash reserve ratio (I-CRR) of 10 per cent on the increase in their net demand and time liabilities (NDTL) between May 19 and July 28 with effect from August 12.

"With respect to I-CRR, this was considered necessary in the background of liquidity overhang," RBI Governor Shaktikanta Das had said.

The RBI had said it would review the I-CRR decision on or before September 8. On Wednesday, banks parked ₹93,935 crore of excess funds with the RBI. On Monday



NET LIQUIDITY STATUS Includes Thursday's operation (in ₹ cr)



₹1.5 trillion.

Bank treasury officials said the RBI might continue with the I-CRR norms for some more time and would withdraw them only in phases.

"The market believes that I-CRR will stick at least till the end of September. It seems practical that they withdraw it in a phased manner. They might reduce it to 8 per cent, then 5 per cent," a dealer at a state-owned bank said.

Liquidity went into deficit for the first time in the current financial year after the

and Tuesday, they had parked over I-CRR norms kicked in, albeit for a few days in August. On August 21, the RBI infused ₹23.644 crore — the highest amount of deficit since the I-CRR mandate. During that period, overnight rates also jumped to 6.76 per cent, which is above the repo rate of 6.5 per cent, and also marginally above the marginal standing facility rate of 6.75 per cent.

While overnight rates have softened since then, they closed higher on Thursday as compared to Wednesday. The weighted average call money rate was 6.4 per cent as compared to 6.33 per cent on Tuesday.

Bond yields fall after **Euroclear enquiry**

Mumbai, 7 September

Government bond yields on Thursday fell after reports that the Reserve Bank of India (RBI) is seeking views from market participants on the settlement of bonds via the Euroclear platform, as foreign portfolio investors viewed the development positively.

The yield on the benchmark 10year bond fell by 3 basis points to settle might not happen," Singh said. This

at 7.18 per cent, against 7.21 per cent on Wednesday. The **SLIGHT SLIP** RBI is in preliminary India's 10-year bond yield (%) discussions with a group of participants in the market to gauge the potential ramifications of enabling the settlement of domestic sovereign bonds through the Euroclear platform. The potential settlement of domestic currency bonds through

an Euroclear-like offshore platform has because once it is included in the been a long-standing topic of discussion. Such a development has the potential to streamline the inclusion of Indian bonds in global indices.

Sep 6,'23

"Euroclear in itself is not significant. What is important is that it just makes it easier to access the Indian bond market, and it is a way to bond tive vice-president at PNB Gilts.

Six kharif crops at risk

The all-India cumulative rainfall stood at

-11 per cent of long period

average (LPA) on September

5, well below the normal (± 4)

per cent of LPA), and worse

than -9 per cent of LPA a week

back. The deficit has widened

the most in northeast (-18 per cent of LPA on

central India (-12 per cent vs -10 per cent) and

September 5 vs -16 per cent a week ago),

northwest (-1 per cent vs 3 per cent). The

southern peninsula is seeing moderating,

CRISIL'S DRIP

said Naveen Singh, head of trading & EVP at ICICI Securities Primary

Dealership "And if bond inclusion happens, there will be a new set of buyers and demand for bonds will increase. The risk associated is that the discussion has been going on for years but it didn't materialise because of something or the other, and there are chances that it

initiative is widely regarded as a strategic step to broaden the international investor pool for domestic debt, with the ultimate goal of reducborrowing expenses by incorthese porating

monitored indices. "It will mean steady demand for

State-wise DRIP scores

■ 2022 ■ 2023 **《** Average of last 5 years

bonds into globally

index, the overseas funds will buy our bonds with steady demand. This will create additional demand for Indian government bonds and additional demand is always good for improving the prices and reducing the liquidity risk," said Vijay Sharma, senior execu-

JHARKHAND

7.18_7.19

RAINFALL DEFICIT WIDER, OUTCOMES WORSENING

ABHIJIT LELE

Mumbai,7September

Bond issuers are raising less than the target from the market as volatility has increased and vields have hardened.

HDB Financial Services, a non-banking financial company (NBFC) floated by the country's largest private sector lender, HDFC Bank, mopped up only ₹720 crore against its intent of taking up to ₹1,800 crore through 23-month non-convertible debentures (NCDs).

Financial had a base issue size of ₹600 crore, plus a green shoe option of ₹1,200 crore. The coupon (also known as yield) was fixed at 7.7 per cent. HDB's paper carries an "AAA" rating from CRISIL, which on September 1, assigned

In another case, large mortgage lender LIC Housing Finance raised ₹941 crore against an indicative amount of ₹1,500 crore. This bond with 59-month maturity, which was also placed privately, had a base issue size of ₹500 crore, plus a green shoe option of ₹1,000 crore. The coupon (also known as vield) was fixed at 7.77 per cent.

Bond market dealers said the big-ticket

LICHousing Fin, **HDB** cut fundraise amount due to volatile market

The privately placed bonds of HDB

a rating for ₹20,000 crore worth of NCDs.

fundraise had slowed down. Only small-ticket issues are going through. For instance, Varroc Engineering raised ₹250 crore through a fiveyear bond at a coupon of 9.2 per cent. Its NCDs carry an "A+" rating from India Ratings.

Indore tops Clean Air

New Delhi, 7 September

Minister Union Environment, Forest, and Climate Change Bhupender Yaday on Thursday awarded first rank to Indore, the Information Technology hub of Madhya Pradesh, in the Swachh Vayu Sarvekshan-2023 (or Clean Air Survey), conducted by the Central Pollution Control Board.

Under the first category (million-plus population), Indore ranked first, followed by Agra and Thane. Amravati secured first rank in the second category (3-10 lakh popfollowed by ulation). Moradabad and Guntur. Similarly, for the third category (less than 300,000 population), Parwanoo secured the first rank, followed by Kala Amb and Angul.

A total of 131 cities have

Survey 2023

NITIN KUMAR

Yadav said this year, the fourth International Day of Clean Air for Blue Skies (Swachh Vayu Diwas 2023) aims to create stronger partnerships, increase investment, and share responsibility for overcoming air pollution, with the global theme of "Together for Clean Air."

been identified for the implementation of the city-specific action plans under this programme, for reducing air pollution by up to 40 per cent by . NCAP focuses on the preparation and implementation of national-level action plans, state-level action plans, and city-level action plans for the targeted

Dated : September 7, 2023

ALKEM LABORATORIES LIMITED CIN: L00305MH1973PLC174201

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stoc Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements

Regulations, 2015. The Statutory Auditor has issued modified Audit Report on the Standalou

Ind AS Financial Statement as at and for the quarter ended June 30, 2023. The full format of th Quarterly/ Annual Financial Results alongwith Limited Review Report are available on the

The Company does not have any Exceptional and Extraordinary Items to report in about

website of Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.insilcoindia.com)

Registered Office: 'Alkem House', Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Phone: +91 22 3982 9999 Fax:+91 22 2495 2955

Website: www.alkemlabs.com, Email: investors@alkem.com

Members are hereby informed that pursuant to Section 110 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and ir compliance with the Ministry of Corporate Affairs Circulars No. 14/2020 dated 08th April, 2020, No. 17/2020 dated 13th April, 2020, No. 33/2020 dated 28th September, 2020, No. 39/2020 dated 31st December, 2020 No. 02/2021 dated 13th January, 2021, No. 10/2021 dated 23rd June, 2021 No. 20/2021 dated 08th December, 2021, No. 03/2022 dated 05th May 2022 and No. 11/2022 dated 28th December, 2022 the Company as or 07th September, 2023, completed the dispatch of the Postal Ballot Notice dated 10th August, 2023 ("Postal Ballot Notice") only through electronic mode to those Members whose email IDs are registered with the Company/ Depository Participants and whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners as on Friday 01st September, 2023 ("cut-off date") for seeking approval of the Members of the Company by Postal Ballot, only through remote e-voting system, fo business as specified in the Postal Ballot Notice.

The Postal Ballot Notice can also be downloaded from the Company's website viz. https://www.alkemlabs.com/Postal-Ballot.php, CDSL website viz. www.evotingindia.com, and website of the stock exchanges where equity shares of the Company are listed i.e. BSE Limited viz www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited viz

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited ("CDSL") for the purpose of providing remote e-voting facility to all its Members. Members are requested to note that the remote e-voting shall commence from Friday, 08th September, 2023 at 09.00 a.m and shall end on Saturday, 07th October, 2023 at 05,00 p.m. The remote e-voting module will be disabled by CDSL after 05.00 p.m. on Saturday, 07th October, 2023 and the Members shall not be allowed to vote beyond the said date and time. Only those Members whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owners maintained by the Company/ Depository Participants as on the cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

The Members whose e-mail address is not registered with the Company Depository Participants, may register by clicking the link https://linkintime.co.in/emailreg/email_register.html and completing the registration process on or before 05:00 p.m. (IST) on Friday, 22nd September, 2023 to receive the Postal Ballot Notice and the procedure for remote e-voting along with the login ID and password

The Board of Directors of the Company have appointed CS Mannish L Ghia, Partner, M/s Manish Ghia & Associates, Company Secretaries Mumbai, as the Scrutinizer for conducting the Postal Ballot through remote e-voting process in a fair and transparent manner.

The result of the Postal Ballot shall be declared by the Chairman or any other authorised person by the Chairman on or before Tuesday 10th October, 2023 by 05.00 p.m. at the registered office of the Company and communicated to the Stock Exchanges, CDSL and shall also be displayed on the Company's website https://www.alkemlabs.com/Postal-Ballot.php and Notice Board at the registered office of the Company.

In case any Member has queries, grievances or issues relating to Postal Ballot, Members are requested to write an email to rnt.helpdesk@linkintime.co.in or may write to Ms. Ashwini Nemlekar, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083; Phone Number: 022- 49186000 and for any queries, grievances or issues related to remote e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg Lower Parel (E), Mumbai – 400013 or call on 022-23058542/43.

For Alkem Laboratories Limited

Manish Narang


For HPL Electric & Power Limited Vivek Kumar Place: Noida Company Secretary & Compliance officer Date: 7th September, 2023 M. No. A18491

President - Legal, Company Secretary & Place : Mumbai Date: 07th September, 2023 **Compliance Officer**

but huge deficit (-12 per cent vs -17 per cent). Among major kharif-producing states, the deficit is significant in Jharkhand (-36 per cent of LPA on September 5), Bihar (-27 per cent) and Uttar Pradesh (-20 per cent). Some states are treading the fine line between normal (within 19 per cent of LPA) and deficit. These include Karnataka (-19 per cent), Madhya Pradesh (-19 per cent), Odisha KARNATAKA (-17 per cent), and Maharashtra (-13 per cent). The impact of rains on states and crops can be assessed using CRISIL's Deficient $Rainfall\,Impact\,Parameter\,--\,or\,DRIP\,$ index. It factors in the cumulative impact of rains as well as irrigation cover. Higher the **Crop-wise DRIP scores** CRISIL DRIP score, more adverse is the impact of deficient rains. The latest DRIP scores (based on disaggregated data available up to August 30) are the worst for tur, followed by soybean, bajra, jowar, maize, and rice. For these crops, their scores are

much above their five year averages. Among states, DRIP is the worst for Jharkhand, followed by Maharashtra, Madhya Pradesh and Karnataka. These states are among the major producers of certain pulses, coarse cereals, and oilseeds. These states together account for 72 per

cent of tur output and have under 5 per cent of their area under irrigation on average. This kharif season, sowing has been the weakest fortur (-2.6 per cent on-year as on September 1), followed by jowar (-1.5 per cent), bajra (0.4 per cent), and soybean (1.2 per cent). In contrast, sowing picked up for rice (14.3 per cent), though this may have been due to re-sowing after excess rains in northwest India. Risk to rains is coming from El Niño, which was last seen in 2015, when monsoon was 14 per cent below LPA.



NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate no. 09 ordinary shares bearing Distinctive no. 041 to 045 of A-202,Gauri Vaikunth Villa Co-Operative Housing Society, Subhasi Road, Chincholicha Pada, Dombiv West) - 421202 standing in the name of Mr. MANGESH RAMA SAWAN been reported lost/stolen and that ar application for issue of Duplicate Certificate in respect thereof has been Certificate in respect thereof has been made to the society by him. To whom objection if any, against issuance o such Duplicate Share Certificate to him should be made within 14 days from the date of publication of this notice.

PUBLIC NOTICE

I say and declare that my client Mrs. Damyanti M. Vora (Flat Owner) have lost/ nisplaced her Share Certificate from m client residence at the time of maintenance the misplaced documents Share Certificate alongwith Five shares of Rs. 50/- each o Ghatkopar Maheshwar Dham Co-operativ lousing Society Ltd. As per share certificate No. 08 bearing distinctive No. 36 to 40 present Transferors of Flat No. 401, on the admeasuring 710 sq.ft. Carpet area (appx. n "ghatkopar Maheshwar Dham Co-operative lousing Society Ltd. at Flat No. 401, 60f Road, Ghatkopar (E), Mumbai - 400077 Since he above original Share Certificate Police FIR is being register under No. 78795-2023 dt.07/09/2023 Anyone having any claim bjection should contact at the office of Vivel B. Sudade, Advocate High Court having a Krishna Bldg. No. 92/2600, K. Nagar-2 Vikhroli (E), Mumbai - 400 083. Tel. 9819336783. Share Certificate will bring to the notice of the undersigned within 15 days from the date of this notice failing which no claim will be entertained by the undersigned.

Dt. 08-09-2022 VIVEK B. SUDADE Place: Mumbai Advocate High Court

जाहिर सुचना / नोटीस या जाहिरातीद्वारे कळविण्यात येते की, माझे पक्षकार **श्री. अनुभव विजयशंकर गुप्ता आणि श्री मनिष विजयशंकर गप्ता यांनी श्री. परमजीत सेवा सिंग** यांचे सामाईक मालकी व कब्जाती खालील वर्णनाची स्थावर मालमत्ता विकत घेऊ इच्छीत आहेत. तरी सदर मालमत्तेवर कोणाचीई कसलीही हरकत वा आक्षेप, लीज, गहाण, दान, साठे करार, वारसा हक्क, खरेदीखत असल्यान त्यांनी सदर जाहीर सुचना प्रकाशित झाल्यापासुन **१४ दिवसाच्या** आत खालील पत्त्यावर मुळ कागदपत्रासोबत संपर्क साधावा व आपला लेखी आक्षेप नोंदवावा त्यानंतर कणाचाही कठलाई आक्षेप, हरकती ऐकुण घेतल्या जाणार नाही व माझे पक्षकार सदर मालमत्ते पुढील व्यवहार करू-घेतील व त्यानंतर कोणाचाही कोणत्याही प्रकारची हरकत माझे पक्षकारावर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी मालमत्तेचे विवरण

मौजे ओवळा, ता. जि. ठाणे येथील भुमापन क्र. व उपविभाग २९/२, एकुण क्षेत्र ०-१६-२० हे आर चौ मी आकार २-२५

ह.जार.वा.मा. जावगर २-२व				
गाव	भुमापन क्र. व उपविभाग	क्षेत्र (हे.आर.प्रती.)	आकार (रु.पैसे)	एकुण क्षेत्र
ओवळा	२९/२ च्या एकुण क्षेत्रफळापैकी	०-०५-३८	०-७५	0-84-50
£				

ठिकाण: ठाणे दिनांक: ०८/०९/२०२३ वकील शितल कदम चव्हाण बी- १०१, श्री. साई समर्थ सोसायटी, खारीगाव, आझाद चौक, कळवा, ठाणे- ४००६०५



अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेड

सीआयएन:एल००३०५एमएच१९७३पीएलसी१७४२०१ नोंदणीकृत कार्यालय: अल्केम हाऊस, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. द्र:+९१-२२-३९८२९९९९, फॅक्स:+९१-२२-२४९५२९५५, वेबसाईट:www.alkemlabs.com, ई-मेल:<u>investors@alkem.com</u>

सूचना

सदस्यांना येथे सूचित करण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १९० सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ वेळोवेळी सुधारित आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिंस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ आणि सहकार मंत्रालयाचे परिपत्रक क्र. १४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, क्र.३३/२०२० दि.२८ सप्टेंबर, २०२०, क्र.३९/२०२० दि.३१ डिसेंबर, २०२०, क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१, क्र.१०/२०२१ दि.२३ जून, २०२१, क्र.२०/२०२१ दि.८ डिसेंबर, २०२१ ,क्र.०३/२०२२ दि.५ मे, २०२२ आणि ११/२०२२ दि.२८ डिसेंबर,२०२२ नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदार सहभागीदारकडे नोंद आहेत आणि ज्यांचे नावे शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२२ (नोंद दिनांक) रोजी सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत ज्या सदस्यांची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग प्रणालीने दि.१०.०८.२०२३ रोजी (टपाल मतदानाची सूचना) च्या टपाल मतदान सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता कंपनींच्या सदस्यांची अनुमती घेण्यासाठी ७ सप्टेंबर, २०२३ रोजी टपाल मतदान सूचना विद्युत स्वरुपाने वितरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या https://www.alkemlabs.com/Postal-Ballot.php, सीडीएसएलच्या www.evotingindia.com आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवरून डाऊनलोड

कंपनीने सदस्यांना ई-वोटिंग सुविधा देण्यासाठी सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची सेवा नियुक्त केली आहे. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०२३ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. शनिवार, ७ ऑक्टोबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. नंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल आणि सदर तारीख व वेळेनंतर सदस्यांना मतदान मान्य असणार नाही. ज्या सदस्यांची नावे नोंद तारखेला ठेवीदाराद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत/सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना त्यांचे मत रिमोट ई-वोटिंगने देण्याचा अधिकार असेल.

ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/ठेवीदारकडे नोंद नाहीत त्यांनी शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. भाप्रवे पर्यंत नोंद करावेत. जेणेकरून त्यांना टपाल मतदान सूचना व रिमोट ई-वोटिंगकरिता प्रक्रियेसह रिमोट ई-वोटिंगकरिता लॉगइनआयडी व पासवर्ड <u>https://linkintime.co.in/</u> emailerg/email register.html वर क्लिक करून प्राप्त करता येईल आणि नोंदणी प्रक्रिया पुर्ण करता येईल.

संचालक मंडळाने रिमोट ई-वोटिंग प्रक्रिया योग्य व पारदर्शकरित्या संचालनाकरिता तपासनीस म्हणून मे. मनिष घिया ॲण्ड असोसिएटस्, कंपनी सचिव, मुंबईचे भागीदार सीएस मनिष एल. घिया यांची नियुक्ती केलेली आहे.

कंपनीचे अध्यक्ष किंवा अन्य इतर अधिकृत व्यक्तिद्वारे मंगळवार, १० ऑक्टोबर, २०२३ रोजी सायं.५.००वा. कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात टपाल मतदानाचा निकाल घोषित केला जाईल आणि स्टॉक एक्सचेंजकडे, सीडीएसएल, निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी यांना कळविला जाईल आणि कंपनीच्या https://www.alkemlabs.com/Postal-Ballot.php वेबसाईटवर प्रसिद्ध केला जाईल. तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित केले जाईल.

टपाल मतदानाबाबत काही प्रश्न, तक्रारी असल्यास सदस्यांनी श्रीमती अश्विनी नेमलेकर, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी पश्चिम, मुंबई-४०००८३, दर.क्र.:0२२-४९१८६००० यांना लेखी कळवावे किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in वर ई-मेल करावा आणि रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी हेल्प सेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग मॅन्युअलचा व फ्रिक्वेन्टली आस्वड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, सेंट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्यूचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंड, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३, दूर.क्र.:०२२-२३०५८५४२/४३ यांना संपर्क करावाँ.

ठिकाण: मुंबई

दिनांक: ७ सप्टेंबर, २०२३

अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडकरिता

मनिष नारंग अध्यक्ष-विधी, कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

PUBLIC NOTICE

1) DEEPAK SHIVAJI WAJE and (2 SHIVAJI BAJIRAO WAJE was the join owner of Flat No.**002** having a Built up area admeasuring, 39.40 squar neters, on the Ground Floor, in the 'A Wing, C- Type, of the Building known as "Khodiyar Pooja CO-operative Housing Society Limited" situate at Shri Vinava Nagar, New Pleasant Park, Mira Bhayandar Road, Mira Road(East Thane 401107. **Mr. SHIVAJI BAJIRA**O WAJE, died on 20/05/2018. Leaving Behind his (1) MRS. FULAN SHIVAJ WAJE (WIFE), (2) MR. DEEPAR SHIVAJI WAJE (SON) co-owner, (3 MR. PRASHANT SHIVAJI WAJI (SON),(4) JYOTI SHIVAJI MASALKAR (MARRIED DAUGHTER) as the surviving legal heirs. Upon the demis DEEPAK SHIVAJI WAJE the SON of the deceased with the consent of the co legal heirs intends to inherit the 50% undivided share in the said flat held by the deceased in his name. Any perso or persons having any claim or objectio for transmitting the aforesaid flat in the name of my client may lodge thei respective objections within 15 days from the date hereof failing wit the transmission process would be completed.

> Zaigam Rizv Advocate M/S Zaigam & Jamshe Office No. 1 St Floor, Asmita Orien Above Ccd, Mira Road (E

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my client MRS. SMITA RAMESH SAWANT residing at Flat No. 407, B wing Bharatiya Kala CHS Ltd., Om Nagar Sahar Pipe Line, Andheri (East) Mumbai-400099 my client's husban-MR. RAMESH V. SAWANT was the owner of Flat Premises situated at Flat No. 407, 4th Floor, B wing, Bharatiya Kala CHS Ltd., Om Nagar, Sahar Pipe Line, Andheri (East), Mumbai 400099 admeasuring area 400 sq. ft. built up. holding Share Certificate No. 39 who was expired on 26.02.2016 at Mumba living behind legal heirs 1) SMITA RAMESH SAWANT (wife), 2) MRS. PALLAVI SURESH TALEKAR (married Daughter), 3) MRS. VANDITA ARVIND JAISWAL Daughter), 4) MR, ANIKET RAMESH SAWANT (son) and successors, no any other legal heirs and successors entitled to claim in the state of deceased nusband and my client's husband has no left any will /CODICIL in favour of any person are persons prior to his death If any person has claim any right, title of lien in respect of the said Agreemer

objection by way of sale, gift, exchange, and receipt in respect of the said fla same may be sent within 15 days from the publication of the this notice at my office having address at Shop No. 2, Opp. Borivali Court Gate No. 2, Bha Market Road, Borivali (West), Mumbai 400 092.

J. P. Pal (Advocate)

कोणार्क सीन्थेटिक लिमिटेड

सीआयएन: L17200MH1984PLC033451 इमारत क्र. ७, मित्तल इंडिस्ट्रियल इंटेर, अंधेरी कुर्ला मार्ग, साकीसाका, अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०० ०५९ दूर. क्र. : ०२२–४०८९ ६३०० फॅक्स क्र. : ०२२–४०८९६३२२ ई-मेल आयडी : info@konarkgroup.co.in

वेबसाइट : www.konarkgroup.co.ir ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व बुक क्लोजरची सूचना

कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ च्या तस्तुदी व कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम ।धारित केल्यानुसार यांच्या अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की :

- कंपनीची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') शनिवार, दि. ३०.०९.२०२३ रोजी दु. ३.३० वाजता कंपनीचे नोंटणीकत कार्यालय पत्ता डमारत क्र. ७. मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट, अंधेरी कुर्ला मार्ग, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई ०५९ येथे एजीएमची सूचना दि. ०५.०९.२०२३ च्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय क
- परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांची ई-मेल पत्ते कंपनी/डिपांझिटरीज/डिपांझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदललेले असतेल केवळ अशा सभासदांना दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वर्षाकरिाच्या वार्षिक अहवालासम वेत एजीएमची सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठवण्यात येईल. सूचना व वार्षिक अहवाल यांची पाठवणी गुरुवार, दि. ०७,०९,२०२३ रोजी पूर्ण करण्यात आली आहे. वरील दस्तावेज सूचना कंपनीची वेबसाइट <u>www.konarkgroup.co.in/annual-reports</u> वर, स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वर व सेंट्रल डिपॉडिंगर्टी सर्व्हिसेंस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची वेबसाइट <u>www.evotingindia.com</u> वरही
- निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २३.०९.२०२३ रोजीनुसार भागधारक असलेले ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून (दूरस्थ ई-मतदान) सेंट्रल डिपॉडिस्टरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून तसेच एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे ३९ व्या एजीएमच्या सूचनेत विहित सामान्य/विशेष विषयांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आपली मते देऊ शकतील.

- सी) दूरस्थ ई-मतदान शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० वाजता संपेल
- दि. २३.०९.२०२३ अशी आहे. एखाद्या व्यक्तीने ३९ व्या एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात कंपनीचे शेअर्स संपादित केले असतील व कंपनीच सभासद बनली असल्वास व निर्धारित अंतिम तारीख शनिवार, दि. २३.०९.२०२३ रोजीनुसार भागधारक असल्वास सदर व्यक्ती helpdesk.evoling@cdslindla.com वा info@konarkgroup.co.in त्रेथे विनंती पाठवून लॉग इन आबढी व पासवर्ड प्राप्त करू कलेल. तथापि, पादादी व्यक्ती वापूर्वीच सीडीएसएलकडे नोंदमीकृत असल्यास सदर व्यक्ती मत देण्यासाठी विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरू शकेल.
- अ) वरील निर्देशित तारीख व वेळेपश्चात सीडीएसएलद्वारे मतदानाकरिता दूरस्थ ई-मतदानाचे मोड्युल अकार्यरत करण्यात येईल व ठरावावर एकदा मत दिल्यानंतर सभासदास ते पुन्हा बदलता येणार नाही.
- एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदानाची सविधा उपलब्ध असेल.
- दूरस्थ ई-मतदान सुविधेद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएममध्ये उपस्थित राह् शकतील, परंतु त्यांना पुन्हा मत देत
- निर्धारित अंतिम तारीख शनिवार, दि. २३.०९.२०२३ रोजीनुसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर वा लाभार्थी मालकांच्या सुचीमध्ये नमूद असेल अशी व्यक्तीच केबळ दूरस्थ ईं–मतदान तसेच एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मत देण्यास
- एफ) ई-मतदान /मतपत्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कंपनीने मे. केआरएस ॲन्ड कं. चे श्री. केतन आर. शिखडकर - कार्यरत कंपनी सचिव, ठाणे (सभासदत्व क्र. ए३७८२९ व सीओपी नं. १५३८६) यांची नेमणूक केली आहे.
- मतदानाचा निकाल कंपनीची वेबसाइट <u>www.konarkgroup.co.in</u> वर घोषित करण्यात येईल तसेच स्टॉक एक्सचेंजल
- उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल कम्पाऊइस, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०० ०१३, ई- मेल आयडी : hplpdesk.evoling@ cdslindia.com येथे संपर्क साधावा जे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानासंदर्भात तक्रारींचे निवारण करतील.
- कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवायंता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, २१ व्या एजीएमच्या निमित्ताने कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स रविवार, दि. २४.०९.२०२३ ते शनिवार, दि. ३०.०९.२०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान

कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहुन मत देण्यास पात्र असणारी व्यक्ती त्याच्या ऐवजी उपस्थित राहुन मत देण्यासाठी प्रतिनिधी ची नेमणुक करू शकतो व सदर प्रतिनिधी हा कंपनीचा सभासद असण्याची आवश्यकता नाही

संचालक मंडळाच्या वतीने

ठिकाण : मुंबई दिनांक : ०८.०९.२०२३

श्री. शोणीत डालमिया व्यवस्थापकीय संचालक

ओमेगा इंटरऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीस लिमिटेड सीआयएन : L67120MH1994PLC77214

नोंदणीकृत कार्यालय : इ -३०८, क्रिस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, इन्फिनिटी मॉल समोर, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र ४०० ०५३ भारत संकेतस्थळ : www.omegainteractive.net ई-मेल : omegainteractive.technologiesgmail

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून होणाऱ्या २९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचित करण्यात येते की, ओमेगा इंटरऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्या सभासदांची २९ वी वार्षिक ारण सभा ('एजीएम') **शुक्रवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता (भा.प्र.से.)** व्हिडीओ कॉन्फरिसांग ('व्हीसी')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांच्या अनुरूप घेण्यात येणार आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांनी जारी केलेल्या परिपत्रकाच्य

अनसार वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातन आणि सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय घेण्यास अनुमती देण्यात आली आहे. कायद्याच्या कलम १०३ च्या तरतुर्दीच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असणाऱ्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि त्यासह २०२२-२३ चा वार्षिक अहवाल दिनांक ६ सप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून केवळ अशा सभासदांना पाठविण्यात आला आहे ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी किंवा रजिस्टार आणि टान्स्फर एजंट्स आणि डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

वित्तीय वर्ष २०२२-२३ करिताचा वार्षिक अहवाल ज्यात वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेचा समावेश आहे त कंपनीचे संकेतस्थळ www.omegainteractive.net येथे उपलब्ध आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे आणि बीएस लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथेही उपलब्ध आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या विषयांवर सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कंपनी समासदांसाठी दूरस्थ है मतदान सुविधा उपलब्ध करून देत आहे आणि त्यासाठी कंपनीने इलेक्ट्रॉनिक मतदान सेवादाता म्हणून एनएसडीएल यांची नियुक्ती केली आहे.

ए. ई-मतदानाच्या तपशील पुढील प्रमाणे आहेत.

दिनांक: ०७/०९/२०२३

मतदानासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्याची कट ऑफ तारीख	शुक्रवार दिनांक २२ सप्टेंबर २०२३
दूरस्थ ई-मतदानाला प्रारंभ	मंगळवार दिनांक २६ सप्टेंबर २०२३ सकाळी ९.०० वा.
ई-मतदान समाप्ती	गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ५.०० वा.

गुरुवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२३ संध्याकाळी ५.०० नंतर ई-मतदान एनएसडीएल यांच्याकडून खंडित करण्यात येईल . माणि सदरील तारीख आणि वेळेनंतर सभासदना मतदान करता येणार नाही

- बी) सभासदांचे मताधिकार हे कट ऑफ तारीख म्हणजेच शुक्रवार, दिनांक २२ सप्टेंबर २०२३ रोजी कंपनीच्या रमुन पेड अप समभाग भांडवलात सभासदांकडे उपलब्ध असलेल्या समभागांच्या प्रमाणावर अवलंबन असतील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि जे सभासट वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतीळ आणि ज्यांनी सभेच्या पूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान केलेले नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान मतदान करू शकतील. ज्या व्यक्तीचे नाव कट ऑफ तारीख रोजी कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिकेत/लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत उपलब्ध आहे त्याच व्यक्ती दूरस्थ ई-मतदान आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदानासाठी पात्र असतील
- अशी कोणतीही व्यक्ती जी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना निर्गमित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ तारीख रोजी जिच्याकडे कंपनीचे समभाग आहेत तर ती व्यक्ती helpdesk. evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवून दूरस्थ ई- मतदानासाठी आवश्यक असलेला लॉग इन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकते.
- ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दरस्थ ई-मतदानाने मतदान केलेले आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही

ज्या सभासदांनी ई-मेल तपशील नोंद केलेले नाहीत त्यांच्यासाठी सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदानासाठी लॉग इन क्रेडेन्शियल्स मिळवण्यासाठी प्रक्रिया.

- प्रत्यक्ष समभागधारकांसाठी त्यांनी आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभ प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढून), पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून omegainteractive. technologies@gmail या पत्त्यावर पाठवावा.
- डिमेंट समभागधारकांसाठी कृपया डिमेंट खाते तपशील (एनएसडीएल- १६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, कन्सॉलिडिटेड अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅन (पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्वयंसाक्षांकीत आणि स्कॅन केलेली प्रत) ई-मेलच्या माध्यमातून omegainteractive.technologies@gmail या पत्त्यावर पाठवावा आपणास वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्याच्या संदर्भात किंवा एनएसडीएल यांच्या ई-मतदान पद्धतीने ई-मतदान करण्यात काही शंका किंवा समस्या असल्यास ई-मेलच्या माध्यमातून helpdesk.evotingnsdl.co.ir येथे किंवा ०२२- २४९९ ४२०० येथे संपर्क साधावा

ओमेगा इंटरऍक्टिव्ह टेक्नॉलॉजीस लिमिटेड यांच्यासाठी

अरुण कुमार अतिरिक्त संचालक डीआयएन : ०९०५५९६४

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

मॉडर्न इंजिनीयरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड

(पूर्वीची मॉडर्न कन्व्हर्टर्स लिमिटेड म्हणून ज्ञात) त्त **कार्यालय :** १०३/४, प्लॉट - २१५, फ्री प्रेस हाऊस, जर्नल मार्ग. एफआय - १० फ्री प्रेस, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

दूर. क्र. : ०२२ - ६६६६ ६००७ ई-मेल आयडी : cs@mep.ltd वेबसाइट : www.mep.ltd सीआयएन : L01132MH1946PLC381640

७७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना

सूचना याद्वारे देण्यात येत आहे की **मॉडर्न इंजिनीयरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड** ची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण शनिवार, दि. ३०.०९.२०२३ रोजी दु. ४.०० वाजता कंपनीचे नोंरणीकृत कार्यालय पत्ता १०३/४, प्लॉट – २१५, फ्री प्रेस हाऊस, जर्नल मार्ग, एफआय – १० फ्री प्रेस, निरमन गॉइंट, मुंबई – ४०० ०२१ येथे एजीएमच्या सूचनेत विहित केल्यानुसार विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद ९१ व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्य विनियमन ४२ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीचे सभासदांचे रजिस्टर व शेअर ट्रान्सफर बुक्स शनिवार दि. २३.०९.२०२३ ते शनिवार, दि. ३०.०९.२०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान बंद राहतील.

कंपन्या कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०८ व त्याअंतर्गत स्थापित नियम तसेच सूची (सूची अनिवार्यता व विमोचन आवरयकता) विनियमन, २०१५ चे विनियमन ४४ यांच्या अनुपालनांतर्गत निर्धारित अंतिम तारीख अर्थात २२.०९.२०२३ रोजीनुसार भागधारक असलेल्या सभासदांना कंपनी एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याकितिता ई-मतदान सुविधा देऊ करीत आहे. सभासद सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून (दूरस्थ ई-मतदान) आपला मतदानाचा हक्क बजाबू शकतील. दूरस्थ ई-मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने सेंट्रल डिपॉज़िटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) ची सेवा नेमली आहे. कंपन्या कायदा २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांतर्गत तरतुदींचा तपशील खालीलप्रमाणे आहे : एजीएम सूचनेच्या पाठवणीच्या पूर्ततेचा दिनांक : ०७.०९.२०२३.

- दूरस्थ ई-मतदान बुधवार, दि. २७.०९.२०२३ रोजी स. ९.०० वाजता सुरू होईल व शुक्रवार, दि. २९.०९.२०२३ रोजी साथं. ५.०० वाजता संपेल.
- दि. २९.०९.२०२३ रोजी सायं. ५.०० पश्चात इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानास परवानगी नसे
- एजीएमच्या सूचनेच्या पाठवणीपश्चात एखाद्या व्यक्तीने कंपनीचे शेअर्स प्राप्त केले असतील व कंपनीची सभासव बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात शनिवार, दि. २२.०९.२०२३ रोजीनुसार भागधारक असल्यास ते www.evotingindia.com वा helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठकून लॉग इन आबडी व पासवर्ड मिळवू शकतील. एमसीए/सेबी परिपत्रकांनुसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरीज/ कंपनीकडे नोंदणीकत असतील अशा सभासदांना. त्यांनी दस्तावेजांची कागदोपत्री प्रतीकरिता विनंती केलेर्ल सल्यास, एजीएमची सूचना व दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिताचा वार्षिक अहवा
- इलेक्टॉनिक माध्यमातन पाठवण्यात येत आहे. कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या ज्या सभासदांनी आपले ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नसतील त्यांनी फोलिओ क्र., भागधारकाचे नाव, शेअर प्रमाणपत्र क्र., पॅन, मोबाइल व ई-मेल आवडी आदी तपशील <u>support@purvashare.com</u> येथे सादर करून आपला ई-मेल आवडी नोंदणीकृत करावा. डीम
- टेरियलाइज्ड स्वरूपातील भागधारकांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनी व डिपॉझिटरी पार्टिसिपंटसकडे अद्ययावत करावा निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २२.०९.२०२३ रोजीनसार ज्या व्यक्तीचे नाव सभासदांचे रजिस्टर वा लाभार्थ मालकांच्या सूचीमध्ये नमूद असेल अशी व्यक्तीच केवळ दूरस्थ ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतपत्रिकेद्वारे मत
- ई-मतदानासंदर्भात काही शंका वा प्रश्न असल्यास सभासदानी <u>www.evotingindia.com</u> च्या <u>help section</u> वर उपलब्ध समामदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व समामदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा श्री. राकेश दळवी, वरिष्ठ व्यवस्थापक, पत्ता : ए विंग, २५ वा मजला, मेरैथॉन प्युच्युरेक्स, मफतलाल कम्पाऊंड्स, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४००००१३, ई- मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com येथे संपर्क साधावा किंवा दूर. क्र. १८०० २२ ५५ ३३ वर संपर्क
- सभासद दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिल्यानंतरही एजीएममध्ये सहभाग घेऊ शकतील, परंतु त्यांना सभेमध्ये पुन्हा मत देता येणार नाही.
- ज्या सभासदांनी दूरस्थ ई-मतदान सुविधा प्राप्त केलेली नसेल ते एजीएममध्ये वितरीत करण्यात येणाऱ्य मतपत्रिकेच्या माध्यमातून कंपनीच्या एजीएममध्ये आपले मत देऊ शकतील

सभेची सुचना www.mep.ltd व www.evotingindia.com वर प्रदर्शित आहे ातांच्या वैधतेवरील परीनिरीक्षकांचा निर्णय अंतिम असेल

ठिकाण : मंबर्ड

फॉर्म क्र. आयएनसी-२५ए

क्षेत्रीय संचालक यांच्या समक्ष.

कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय

पश्चिम क्षेत्र, मुंबई (महाराष्ट्र)

कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ४१

व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ व कंपनी

प्रॉस्पेक्ट रिसोर्सेस लिमिटेड

(सीआयएनः U27101MH2009PLC194794)

त्यांचे नोंदणीकृत कार्यालय येथे

८४. मेकर चेंबर्स तिसरा. नरिमन पॉईंट.

मुंबई ४०००२१, महाराष्ट्र

आम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनी

खाजगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतरण करण्याकरित

कंपनीस सक्षम करण्यास ७ **ऑगस्ट. २०२३** रोजी

आयोजित केलेल्या अतिरिक्त विशेष सर्वसाधारण

सभेध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतूने

कंपनीच्या संघटनेच्या मसुद्यामध्ये सुधारांची पृष्टी

करण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद

१४ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव

कोणीही व्यक्ती कंपनीच्या प्रस्तावित बदल/कंपनीच

मसुदा यांच्यामुळे बाधित झाले असल्यास त्यांनी

त्यांचे टावे वा आक्षेप खालील नमद पत्त्यावर त्यांचे

नोंदणीकृत कार्यालय येथे क्षेत्रीय संचालक, पश्चिम

क्षेत्र, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय, एव्हरेस्ट बिल्डिंग,

्वा मजला. १००. मरिन डाईव्ह. मंबई. महाराष्ट

४०० ००२ येथे अर्जदार कंपनीच्या प्रतसह सदर

सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून चौदा दिवसांच्या आत

खोलील नमद कंपनीच्या नोंदणीकत पत्त्यावर त्यांचे

पॉस्पेक्ट रिसोर्सेस लिमिटेड

अर्जदारांच्या वतीने व करिता

डीआयएन: ०९६१८४८३

अविनाश लांडगे

(संचालक)

आक्षेप नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवावे.

८४. मेकर चेंबर्स तिसरा. नरिमन पॉईंट.

पॉस्पेक्ट रिसोर्सेस लिमिटेड

मुंबई ४०००२१, महाराष्ट्र.

दिनांक: ०८/०९/२०२३

करत आहे.

... अर्जदार

कायदा, २०१३ च्या प्रकरणी

संचालक मंडळाच्या आदेशादा मॉडर्न इंजिनीयरिंग ॲन्ड प्रोजेक्ट्स लिमिटेड सही/-कंपनी सचिव

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन : **L65910MH1983PIC030142** नोंदणीकृत कार्यालय: ई - १०९, क्रीस्टल प्लाझा, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम),

मुंबई, महाराष्ट्र - ४०० ०५३, भारत.

ई-मेल आयडी : <u>banasfin@gmail.com</u> वेबसाइट : <u>https://www.banasfinance.wordpress.com</u> व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यम ातून आयोजित करण्यात येत असलेल्या कंपनीच्या ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, बनास फायनान्स लिमिटेडची ४० **वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** च्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी शनिवार, दि. ३०.०९.२०२३ रोजी दु. ४.०० वाजता (भा. प्र. वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी) वा अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम) च्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

कंपन्या कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियम (कायदा) च्या लागू तरतुदी, भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) (सुची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सूची विनियमन) च्या तरतुरी तसेच कॉर्पोरेट कामकाज मंत्रालय, भारत सरकार (एमसीए) यांच्याद्वारे जारी सर्वसाधारण परिपन्नक क्र. २०/२०२०, दि., ०५.०५.२०२० सहवाचन सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दि. ०८.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दि. १३.०४.२०२०, सर्वसाधारण परिपत्रक क. ०२/२०२१ दि. १३.०१.२०२१, सर्वसाधारण परिपत्रक क. ०२/२०२२ दि ०५.०५.२०२२, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १०/२०२२ दि. २८.१२.२०२२ तसेच सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/ एचओ/सीएफडी/सीएमडी १/सीआयआर/पी/२०२०/७९, दि. १२.०५.२०२०, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/ . तीआयआर/पी/२०२१/११, दि. १५.०१.२०२१, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २/सीआयआर/पी/२०२२/६२, दि. १३.०५.२०२२, व सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी - २/सीआयआर/२०२३/४, दि. ०५.०१.२०२३ व एमसीए/ सेबीद्वारे जारी अन्य लाग परिपत्रके यांच्या अनुपालनांतर्गत एजीएम आयोजित करण्यात येत आहे. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून सहभाग घेणारे सभासद कोरमकरिता गणले जातील

वरील परिपवकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासटांचे ई-मेल पूर्च हिपॉविटरी पार्टिसिपंटस/कंपनी यांच्याकडे नोंटवलेले आहेत अशा सभासदांना वार्षिक अहवालासमवेत एजीएमची सचना इलेक्टॉनिक स्वरूपात पाठवण्यात येईल

- ४० वी एजीएमची सूचना व वित्तीय वर्ष २०२२–२३ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>https://</u> banasfinance.wordpress.com तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर व स्टॉक क्सचेंज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> वरही उपलब्ध आहे.
- ज्या सभासदांनी आपले ई-मेल आयडी डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील त्यांच्याकरिता एजीएमच्या सचनेत विहित ठरावांवर ई-मतदानाकरिता युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करणे तसेच ई-मेल आयडीच्या नोंदणीकरणाकरितार्च
- कागदोपत्री भारधारणाकरिता कपया फोलिओ क्र.. सभासदाचे नाव. शेअर प्रमाणपत्राची (पढील व मागील) स्कॅन केलेली प्रत, पॅन (पॅन कार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) व आधार (आधारकार्डची स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आदी दस्तावेज कंपनीचा ई-मेल आयडी अर्थात <u>banasfin@gmail.com</u> /आरटीएचा ई-मेल
- आयडी support@purvashar.com येथे पाठवावेत. डीमॅट स्वरूपातीलभागधारणासंदर्भात कृपया डीपीआयडी/सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी+सीएलआयडी वा १६ अंकी लाभार्थी आयडी), नाव, क्लायन्ट मास्टर वा एकत्रित लेखा अहवालाची प्रत, पॅन (स्व-साक्षांकित प्रत) व आधार (स्व-साक्षांकित प्रत) आदी दस्तावेज कंपनीचा ई-मेल आयडी अर्थात <u>banasfin@gmail.com</u> /
- आरटीएचा ई-मेल आयडी $\underline{support@purvashar.com}$ येथे पाठवावेत. त्याचबरोबर सभासद वरील बाब (ए) वा (बी) जे लागू असेल त्यामध्ये विहित तपशील सादर करून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी <u>evoting@nsdl.co.in</u> येथे ई-मेलद्वारे विनंती पाठवू शकतील.
- ई-मतदानादारे मत देण्याचे स्वरूप : सभासदांना एजीएममध्ये परोक्ष ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपले मत देण्याची संधी असेल.
- सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/२०२०/२४२, दि. ०९.१२.२०२० नुसार सर्व डीमॅट खाते धारकांकरिता त्यांचे डीमॅट खाते/एनएसडीएलची वेबसाइट व/वा सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड वा डिपॉझिटरी पार्टिसिपंटसच्या माध्यमातून एकल लॉग इन अर्हतेच्या माध्यमातून ई-मतदान प्रक्रिया उपलब्ध असेल.
- त्ती) परोक्ष ई-मतदान व एजीएममध्ये ई-मतदान प्रक्रियेवरील निर्देश हे ४० व्या एजीएममध्ये उपलब्ध आहेत.
- डी) एजीएममध्ये उपस्थित असलेल्या ज्या सभासदांनी परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले नसेल ते एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक
- स्वरूपात मत देऊ शकतील. सभासद व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून किंवा <u>https://www.evoting.nsdl.com</u> च्या माध्यमातून एजीएममम ध्ये उपस्थित राहू राकतील. व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित राहण्याची विस्तृत प्रक्रिया एजीएम

भासदांनी कृपया एजीएमच्या सूचनेत विहित (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात येत असलेली) सर्व टीपा व विशेषत:, एजीएममध्ये सहभागी होणे, परोक्षे ई-मतदानाच्या माध्यमातून वा एजीएममध्ये ई-मतदान सुविधेच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप यासदर्भातील टीपा काळजीपूर्वक वाचाव्यात

बनाम फायनात्म लिमिटेड करिता सही/-डीआयएन : ००२९०९५९

BAJAJ बजाज हेल्थकेअर लिमिटेड

ठिकाण : मुंबई

दिनांक : ०७.०९.२०२३

सीआयएन: एल९९९९९एमएच१९९३पीएलसी०७२८९२

नोंदणीकत कार्यालय: ६०२-६०६. भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र.बी-३९ए, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र.२३, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे (पश्चिम)-४००६०४. ई-मेलः Investors@bajajhealth.com, संपर्क क्र.: ०२२-६६१७७४००/४०१

सूचना येथे सुचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या सदस्यांची ३०वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, ३० सप्टेंबर, २०२३ रोजी १.०० वाजता. (भाप्रवे) कंपनीच्य

जीएमच्या सूचनेत नमूद केल्यानुसार व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरिसिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फर होणार आहे. एमसीए– परिपत्रके आणि सेबी परिपत्रकानुसार वार्षिक अहवाल २०२२–२३ सोबत एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठवली जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आर अँड टी एजंट)/डिपॉझिटरीजमध्ये उपरोक्त नुसार नोंदणीकृत आहेत. २०२२–२३ आर्थिक वर्षासाठी कंपनीच्या वार्षिक

अहवाला आणि ३०वी एजीएमची सूचना कंपनीच्या www.bajajhealth.com वर आणि बीएसई लि. आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षासाठी सदस्याच्या अंतिम लाभांशाच्या पात्रतेचे निर्धारण करण्याच्या हेतूने, कंपनीच्या आगामी एजीएममध्ये मंजूर झाल्यास, ज्यांची नार्वे

शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ रोजी कामकाजाच्या वेळेच्या समाप्तीच्या वेळी आरटीए/डीपीद्वारे सादर केलेल्या सदस्यांच्या नोंदणीवर दिसतील अशा भागधारकांना देय

ज्या सभासदांनी त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश मिळवण्यासाठी त्यांचे बँक खाते तपशील अपडेट केलेले नाहीत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते अद्याप नोंदणीकृत केले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचे तपशील त्यांच्या डिपॉझिटरी/आरटीएमध्ये नोंदणीकृत/अपडेट करावेत. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेल्या कायद्याच्या कलम १०८ नुसार आणि डएइख चे नियम ४४ (सूचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता), विनियम, २०१५, कंपनी सर्वांना ई-मतदान सुविधा प्रदान करत आहे. सभासदानी एजीएमच्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या सुव उरावांवर आपले

मत मांडावे आणि उक्त सूचनेमध्ये समाविष्ट असलेला असा व्यवसाय सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएलद्वार प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे

इलेक्टॉनिक माध्यमांद्वारे मतदानाद्वारे सभासदांना करता येईल. सर्व सदस्यांना कळवले जाते की: १) ई-बोटिंग कालावधी बुधवार, २७.०९.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, २९.०९.२०२३ रोजी संध्याकाळी ५.०० वाजत (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर, ई-वोटिंग पद्धत बंद केली जाईल

- एजीएम येथे रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगद्वारे मतदानाची पात्रता निश्चित करण्यासाठी कट ऑफ तारीख शनिवार, २३.०९.२०२३ असेल. एकदा सदस्याने मत दिल्यावर त्याला त्यानंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही. सदस्य केवळ एजीएम दरम्यान रिमोट ई–वोटिंगद्वारे किंवा ई–वोटिंगद्वारे केवळ मतदानाच्या एका पद्धतीची निवड करू शकतात. सदस्याने एकापेक्षा जास्त पद्धतीने मते टाकल्यास रिमोट ई-बोटिंगद्वारे केलेले मतदान ग्राह्य धरले जाईल आणि आणि एजीएम दरम्यान केलेले ई-बोटिंग अवैध मानले जाईल. तथापि, ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-वोटिंगद्वारे आधीच मत दिले असेल ते एजीएममध्ये उपस्थित राह शकतात परंतु त्यांना मतदानाचा हक्क मिळणार नाही
- एजीएम येथे रिमोट ई-वोटिंग आणि ई-वोटिंगची विस्तृत प्रक्रिया आणि सूचना एजीएमच्या नोटिसमध्ये नमूद केल्या आहेत. कोणतीही व्यक्ती जो नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनतो व कट ऑफ ऑफ तारखेनुसार समभाग ठेवतो, ई-वोटिंगसाठी यूजर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सूचनांचे अनुसरण करू शकतो. तथापि, जर ती व्यक्ती आधीपासूनच ई-मतदानासाठी सीडीएसएलकडे नोंदणीकृत असेल तर अस्तित्त्वात असलेला वापरकर्ता आयडी आणि संकेतशब्द मत टाकण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
- ई-बोटिंगसंदर्भात काही शंका असल्यास सदस्य नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-बोटिंग वापरकर्त्यांच्या मॅन्युअलचा संदर्भ www.evotingindia.com वर helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल किंवा ०२२-२३०५८७३८/०२२-२३०५८५४२/४३ पाठवू शकतात.

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ च्या अनुषंगाने कंपनीच्या २७व्या एजीएमनिमित्त कंपनीची सभासदांची नोंदणी व सामायिक हस्तांतरण पुस्तक रविवार, २४.०९.२०२३ ते शनिवार, ३०.०९.२०२३ (दोन्ही दिवस समावेश) पर्यंत बंद राहील.

मंचालक मंडळाच्या आदेशानुस बजाज हेल्थकेअर लिमिटेडकरित आकाश केशरी कंपनी सचिव

इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड

तारीख: ०८.०९.२०२३

ठिकाणः ठाणे

नोंदणीकृत कार्यालय: इंडिया स्टील वर्क्स कॉम्प्लेक्स, जेनिथ कंपाउंड, खोपोली, रायगड - ४१०२०३, महाराष्ट्र सीआयएन : एल२९१००एमएच१९८७पीएलसी०४३१८६

३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना . याद्वारे सूचना देण्यात आली आहे की, इंडिया स्टील वर्क्स लिमिटेड (कंपनी) ची छत्तीसावी (३६ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०२३ रोजी दु.२:०० वा. (भाप्रवे) आयोजित केली जाईल, व्हिडिओ

कॉन्फरिसिंग व्हीसी/अन्य दकशाव्य माध्यम (ओएव्हीएम) सुविधेद्वारे व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता, एजीएम च्या सुचनेमध्ये ('सूचना') नमुद केल्याप्रमाणे. एजीएम कंपनी कायदा, २०१३ च्या लाग तरतुदी आणि त्याखाली बनवलेल्या नियमांचे पालन करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे सहवाचिता सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दि.८ एप्रिल २०२० रोजी, क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, क्रमांक ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, क्रमांक २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१, क्र. ३/२०२२ दिनांक ू मे २०२२ आणि ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ रोजी सहकार मंत्रालय ('एमसीए परिपत्रक') आणि सेबी (लिस्टींग ऑब्लगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेप्यलेन्स, २०१५. (लिस्टिंग रेप्यलेशन्स') यांनी जारी क्तेले परिपत्रक क्र. सेबीएचओ /सीएफडी /सीएमडी१/सीआयआर/पी/ २०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, सहवाचिता परिपत्रक क्र.सेबीएचओ/सीएफडी /सीएमडी२/सीआयआर/पी/ २०२१/११ दि.१५ जानेवारी, २०२१, हवाचिता परिपत्रक क्र.सेबीएचओ/सीएफडी२ /सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२ आणि सेबी परिपत्रक क्र.सेबीएचओ/सीएफडी /पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ५ जानेवारी २०२३ रोजी, तभासवांच्या सामान्य ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. कंपनीने एजीएम करिता रिमोट ई-व्होटिंग सुविधेसह व्हीसी/ओएव्हीएम सुविधा प्रदान करण्याकरिता नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची नियुक्ती केली आहे. या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम ची सूचना सोबत आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक अहवाल, ६ सप्टेंबर २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ई-मेल पत्ता कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी/ डिपॉझिटरीजकडे नोंदणीकृत आहे त्यांना पाठवण्यात आले आहे, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ नुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर आवश्यकता) रेग्युलेशन, २०१५ च्या संबंधित तरतुर्दीसह, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएम सूचनेमध्ये नमूद केलेल्या उरावांवर त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा आपल्या सदस्यांना प्रदान करण्यासाठी. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले नाही त्यांच्यासाठी एजीएमच्या दिवशी सभेदरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदानाची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.

मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता मंडळाने रीना एस मोदी अँड असोसिएटसच्या सीएस रीना मोदी-पारेख, कार्यरत कंपनी सचिव एम.क.: ए२५३४६ सीओपी: १२६२१ यांची तपासणीस म्हणन नियक्ती केली आहे. सदस्यांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

- कट-ऑफ तारखेनसार, म्हणजे शक्रवार, २२ सप्टेंबर, २०२३ रोजी वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य अशा रिमोट ई-व्होटिंगद्वारे सचनेमध्ये नमद केल्याप्रमाणे व्यवसायांवर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मत रिमोट ई-वोटिंग कालावधी मंगळवार, २६ सप्टेंबर, २०२३ पासून स.९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि गुरुवार, २८ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ०५.०० वा.(भाप्रवे) संपेल. रिमोट ई-व्होटिंग पध्दत त्यानंतर एनएसडीएल
- द्वारे अक्षम केले जाईल. रिमोट ई-व्होटिंगला सदर तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही. कोणतीही व्यक्ती, जी सूचना पाठवल्यानंतर आणि शेअर्स धारण केल्यानंतर शेअर्स धेते आणि कंपनीचा सदस्य बनते, म्हणजे शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३ रोजी evoting@nsdl.co.in वर ईमेल पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात, त्याचा/तिचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी क्रमांक नमूद करून . तथापि, जर तुम्ही आधीच एनएसडीएल वर नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमचे मत देण्यासाठी तुमचा बाहेर पडणार
- ज्या सदस्यांचे ई-मेल आयडी ई-व्होटिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल मिळविण्यासाठी आणि त्यांच्या ई-मेल आयडीची नोंदणी करण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत नाहीत त्यांनी कंपनीच्या ई-मेल आयडी cosec@indiasteel.in किंवा आरटीए ई-मेल आयडी rnt.helpdesk@linkintime.co.in वर एजीएम सूचनेमध्ये वर्णन केल्यानुसार आवश्यक तपशील आणि कागदपत्रे पाठविण्याची विनंती केली जाते.
- इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएम मध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम मध्ये भाग घेणारे सदस्य, ज्यांनी यापूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले नाही त्यांना सभेत त्यांचा हक्क बजावण्यासाठी उपलब्ध असेल. ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना सभेत पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही
- कोणत्याही व्यक्तीचे नाव सभासदांच्या नोंदवहीमध्ये किंवा डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकाच्या रजिस्टरमध्ये केवळ कट-ऑफ तारखेनुसार नोंदवलेले असेल, ती सभेत रिमोट ई-मतदान किंवा मतदानाच्या सुविधेचा लाः
- एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंगसाठी तपशीलवार सूचना एजीएम सूचनेमध्ये प्रदान केल्या आहेत सदस्यांनी लक्षात ठेवावे की, ३६च्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्षांकरिता वार्षिक अहवाल २०२२-२३ कंपनीच्या वेबसाइटवर (www.indiasteel.in), एनएसडीएल च्या वेबसाइटवर तसेच स्टॉक एक्सचेंज म्हणजेच
- ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य www.evoting.nsdl.com वर उपलब्ध वारंवार विचारले जाणारे प्रश्न ('एफएक्यू') आणि ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकतात किंवा टोल फ्री क्रमांक:

०२२-४८८६७००० आणि ०२२-२४९९७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल करा. स्य कंपनीशी ई-मेल: cosec@indiasteel.in वर देखील संपर्क साधू शकतात. सदस्य व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम ला उपस्थित राहू शकतील किंवा एजीएम चे लाइव्ह वेबकास्ट https://www.evoting.nsdl.com वर त्यांचे रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरून पाह शकतील. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेच्या नोट्समध्ये स्पष्ट केली आहे. सभासदांना विनंती आहे की, एजीएम . सचनेमध्ये नमुद केलेल्या टिपा आणि विशेषतः एजीएममध्ये सामील होण्याच्या सचना, रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत आणि एजीएम दरम्यान ई-व्होटिंग आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहणे.

पुस्तक बंद करणे

लम ९१ आणि कंपनी कायदा, २०१३ च्या इतर लागू तरतुदी आणि सेबी च्या नियम ४२ (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ आणि इतर लागू तरतुदी, जर असतील तर, याद्वारे सूचित केले जाते की भाग हस्तांतरण पुस्तक आणि रजिस्टर ऑफ कंपनीच्या ३६व्या एजीएमच्या उद्देशाने शनिवार, २३ सप्टेंबर २०२३ ते शुक्रवार, २९ सप्टेंबर २०२३ (दोन्ही दिवसांसह) बंद राहतील

> इंडिया स्टील वर्क्स लिमिटेडकरित सही/-वरुण एस. गुप्ता

दिनांक : ६ सप्टेंबर २०२३

यूजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

(डीआयएन: ०२९३८१३७)